



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक २]

सोमवार, जानेवारी ६, २०२५/पौष १६, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमान्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग

अधिसूचना

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ ; नियम, ३,४,५.

क्रमांक नपाप्र/कार्या-४/शिवसेना गट/पाली/२०२५/२.—मी, किशन ना. जावळे, जिल्हाधिकारी, रायगड असे सुचित करित आहे की, या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, श्री. सचिन सुधाकर जवळे, नगरसेवक व गटनेता, शिवसेना, पाली नगरपंचायत यांचे दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्रानुसार पाली नगरपंचायतीमध्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेल्या शिवसेना गट, पाली नगरपंचायत मधील ४ नगरसेवकांची नोंद या कार्यालयाच्या अभिलेखात करण्यात आली आहे. तथापि सौ. कल्याणी संदीप दपके, गटनेता, शिवसेना, पाली न. पं. यांचे दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजीचे पत्रानुसार या गटामध्ये सौ. जिगीषा ओमकार खोडागळे यांचे नाव समाविष्ट होत असून त्याची नोंद होण्यास विनंती केली आहे.

सौ. जिगीषा ओमकार खोडागळे यांच्या नावाची नोंद या कार्यालयाकडील अभिलेखात शिवसेना गट, पाली नगरपंचायत या गटात करण्यात आली आहे. या गटातील नगरसेवकांची नावे खालीलप्रमाणे :—

अ. क्र.	नगरपंचायतीचे नाव	नगरसेवकांची नावे	नगरपंचायत गटाचे नाव
१	पाली नगरपंचायत	कल्याणी संदीप दपके	शिवसेना
२		प्रतीक्षा सुबोध पालांडे	
३		दिप्ती विठोबा पारधी	
४		सचिन सुधाकर जवके	
५		जिगीषा ओमकार खोडागळे	

रायगड-अलिबाग,
दिनांक २ जानेवारी २०२५.

किशन ना. जावळे, भा.प्र.से.,
जिल्हाधिकारी, रायगड,
अलिबाग.